

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,
परभणी या विद्यापीठास सन २०२२-२३ या
आर्थिक वर्षात ३१-सहायक अनुदान (वेतनेतर)
अंतर्गत अनुदान वितरीत करण्याबाबत....
(कार्यक्रम)

महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,
शासन निर्णय क्रमांक : मकृवि-१२२२/प्र. क्र.१२४/७-अ,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : २० सप्टेबर, २०२२.

- वाचा :-** १) वित्त विभागाचे परिपत्रक क्र.अर्थसं-२०२२/प्र.क्र.४३/अर्थ-३, दि.०४.०४.२०२२ व
दि.०५.०४.२०२२ चे अर्धशासकीय पत्र.
२) कृषि व पदुम विभागाचा समक्रमांकाचा शासन निर्णय दि.१२.०८.२०२२
३) नियंत्रक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांचे पत्र
क्र.सिएफबी/१४३९/२२, दि.११.०७.२०२२

प्रस्तावना:-

वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक १ च्या परिपत्रक व अर्धशासकीय पत्रानुसार राज्यातील चारही
कृषि विद्यापीठांना मागणी क्र. डी-३, '२४१५ कृषि विषयक संशोधन व शिक्षण' या मुख्य लेखाशीर्षाखाली
कार्यक्रम योजनांसाठी ३१-सहायक अनुदान (वेतनेतर) या उद्दीष्टाकरीता २८% च्या मर्यादेत निधी बीम्स
प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी विद्यापीठाला सहायक अनुदान (कार्यक्रम) २४१५
०१०५ यां लेखाशिर्षतर्गत ३१ सहाय अनुदान (वेतनेतर) करीता निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या
विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

सन २०२२-२३ आर्थिक वर्षात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी करीता
मागणी क्र. डी-३, २४१५-कृषि विषयक संशोधन व शिक्षण, १२०, इतर संस्थांना सहाय्य, (००)(०९)
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास सहायक अनुदान, ०१-पीकसंवर्धन (२४१५ ०१०५), (कार्यक्रम)
३१-सहायक अनुदान (वेतनेतर) या बाबीकरीता एकुण रू. ३५,००,०००/- (अक्षरी-रूपये पस्तीस लाख फक्त)
एवढे अनुदान वितरीत करण्यास शासन मंजूरी देत आहे. याबाबतचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे
दर्शविण्यात आला आहे.

(रु.लाखात)

अ.क्र	योजना व उद्दीष्ट	सन २०२२-२३ करीता अर्थसंकल्पित तरतूद (संशोधन निधी सह)	योजनेंतर्गत येणारे महाविद्यालय	सन-२०२२-२३ या आर्थिक वर्षात विद्यापीठा कडून प्रस्तावित मागणी	सन-२०२२-२३ मध्ये यापुर्वी वितरीत केलेला निधी	विभागाकडून वितरीत करावयाचे अनुदान
१	२	३	४	५	६	७
१	वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला सहायक अनुदान (कार्यक्रम) २४१५ ०१०५	३०००.००	कृषि महाविद्यालय, गोळेगाव, जि. हिंगोली	४६३.२४	९८.००	२०.००
२	३१ सहायक अनुदान (वेतनेतर		कृषि महाविद्यालय, लातूर.	१२.५५	३.००	७.००
३			कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्था, चाकूर, जि. लातूर	२४.२१	४.००	८.००
एकुण				५,००.००	१०५.००	३५.००

२. सदर शासन निर्णयातील अनुदान हे खालील नमूद अटी व शर्तीच्या अधिन राहून वितरीत करण्यात येत आहे.

१. वित्त विभागाच्या दि.०४.०४.२०२२ च्या परिपत्रकामध्ये देण्यात आलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी.
२. कृषि विद्यापीठांनी योजना आणि बाबनिहाय वितरीत केलेला निधी संबंधित योजनेतील अनुज्ञेय बाबींसाठीच खर्च करावा.
३. वितरीत केलेला निधी कोणत्याही कारणास्तव अखर्चित / शिल्लक राहिला / राहणार असेल तर सदर अखर्चित / शिल्लक निधी शासनाचे मान्यतेशिवाय इतर गटांसाठी / योजनांसाठी / बाबींसाठी परस्पर वर्ग करू नये किंवा खर्च करू नये.
४. ज्या योजनांतर्गत योजनांचा कालावधी संपलेला आहे, अशा योजना संबंधित कालावधीनंतर शासनाची मान्यता मिळाल्याशिवाय योजनांतर्गत खर्चाने पुढे चालू ठेऊ नयेत.
५. विद्यापीठांना मंजूर करण्यात आलेले अनुदान महाराष्ट्र कृषि विद्यापीठ अधिनियम १९८३, महाराष्ट्र कृषि विद्यापीठ परिनियम १९९०, आणि महाराष्ट्र कृषि विद्यापीठ लेखा संहिता १९९१ मधील तरतूदीप्रमाणे आणि प्रचलित शासन आदेश व विहित कार्यपध्दतीनुसार सक्षम अधिका-यांची प्रशासकीय व वित्तीय मान्यता घेतल्यानंतर विहित मर्यादेत खर्च करण्यात यावे. केवळ अर्थसंकल्पीय तरतूद आहे किंवा अनुदान वितरीत केले आहे म्हणून खर्च करू नये.

विद्यापीठाच्या नियंत्रक आणि इतर संबंधित सक्षम प्राधिका-यांनी उपरोक्त अटी व शर्तीचे काटेकोरपणे अनुपालन करावे.

३. या प्रित्यर्थचा खर्च सन २०२२-२३ च्या अंदाजपत्रकात नमूद केलेल्या लेखाशीर्षाखाली मंजूर केलेल्या तरतूदीतून मासिक निधी विवरणपत्राच्या मर्यादेत भागवावा व त्याच लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

४. उपविभागीय कृषि अधिकारी, परभणी, जि. परभणी, या आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित उपशीर्षातर्गत मंजूर केलेले अनुदान शासन निर्णय क्रमांक कृषि व सहकार विभाग क्रमांक अेजीयु-१०७२/१८४७१/व्ही, दिनांक २७ सप्टेंबर १९७२ आणि शासन निर्णय क्रमांक कृषिवि- २००३/सीआर-३५/२०-अे, दिनांक २५/४/२००३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कृषि विद्यापीठांचे संबंधित नियंत्रक यांना अदा करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

५. हे आदेश महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका (भाग-१) १९७७ मधील परिच्छेद १४२ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या शक्तीनुसार तसेच वित्त विभागाच्या दि.०४.०४.२०२२ च्या परिपत्रकान्वये व दि.०५.०४.२०२२ च्या अर्धशासकीय पत्रान्वये देण्यात आलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहेत.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२२०९२०११९४२५३७०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मिताली चौधरी)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१. सदस्य सचिव तथा महासंचालक / सल्लागार (वित्त), महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे,
२. कुलगुरु / कुलसचिव / नियंत्रक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी,
३. उपविभागीय कृषि अधिकारी, परभणी,
४. महालेखापाल, महाराष्ट्र १ / २ (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), नागपूर,
५. जिल्हा कोषागार अधिकारी, परभणी / उपकोषागार अधिकारी, परभणी,
६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई / निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई,
७. मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई,

८. उप मुख्य लेखा परिक्षक (वरिष्ठ) स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई,
९. कक्ष अधिकारी, वित्त विभाग (व्यय-१ / अर्थसंकल्प - १३), मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,
१०. कक्ष अधिकारी, नियोजन विभाग, कार्यासन-१४३१, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,
११. अवर सचिव/कक्ष अधिकारी, कार्यासन ६अे/२अे, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
१२. कार्यासन ७-अे (निवडनस्ती), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.